

May 24, 2024

<b>BSE Limited</b> Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. Tel: 022 - 2272 1233 / 34 Fax: 022 - 2272 2131 / 1072/ 2037 / 2061 / 41	<b>National Stock Exchange of India Limited</b> Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Tel: 022 - 2659 8235 / 36 / 452 Fax: 022 - 2659 8237/ 38
<b>Scrip Code:</b> 532345 <b>ISIN No.:</b> INE152B01027 <b>Re.:</b> Allcargo Gati Limited	<b>Symbol :</b> ACLGATI <b>ISIN No.:</b> INE152B01027 <b>Re.:</b> Allcargo Gati Limited

Dear Sir/Madam,

**Sub.: Newspaper advertisement for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)**

**Ref.: Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”).**

With reference to above cited subject, we are enclosing herewith the copies of newspaper advertisement published on May 24, 2024, in all editions of Financial Express (in English) and Mumbai Edition of Pratahkal (in Marathi) titled - “Notice [For transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)]”.

The advertisement copies are also available on the Company’s website at [www.gati.com](http://www.gati.com).

We request you to kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,  
For Allcargo Gati Limited  
(Formerly known as “Gati Limited”)

**T. S. Maharani**  
Company Secretary & Compliance Officer  
M. No.: F8069

Encl: a/a

**Allcargo Gati Limited (Formerly known as “Gati Limited”)**

**REGISTERED OFFICE:** 4<sup>th</sup> Floor, B Wing, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (East), Mumbai – 400098, Maharashtra, India

**CORPORATE OFFICE:** Western Pearl, 4<sup>th</sup> Floor, Survey No. 13(p), Kondapur. Hyderabad, Rangareddi – 500084, Telangana, India

**E-mail:** [investor.services@allcargologistics.com](mailto:investor.services@allcargologistics.com) **Tel:** 022 66798100, 040 7120 4284

**CIN:** L63011MH1995PLC420155 | **Toll Free No.:** 1800 123 4284 | **Website:** [www.gati.com](http://www.gati.com)



**ALLCARGO GATI LIMITED**  
(Formerly known as "Gati Limited")

CIN: L63011MH1995PLC420155  
Regd. Office: 4<sup>th</sup> Floor, B Wing, Allcargo House, CST Road, Kalina Santacruz (East), Mumbai - 400098, Maharashtra, India.  
Tel: (+91)-040-7120 4284; 022 66798100.  
Email id: investor.services@allcargologistics.com. Website: www.gati.com

**NOTICE**

[For transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)]

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the Equity Shares of the Company in respect of which dividend has remained unclaimed or unpaid for a period of even consecutive years or more are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

Complying with the requirements as mentioned in the Rules, the Company has communicated to the concerned shareholders individually whose shares are liable to be transferred to the IEPF under the said Rules for taking the appropriate action.

The Company has updated the full details of such shareholders and shares due for transfer to the IEPF on its website [www.gati.com](http://www.gati.com). Shareholders are requested to refer the website to verify the details of unclaimed or unpaid dividends and the shares liable to be transferred to the IEPF.

In view of the above, all concerned shareholders are requested to make an application to the Company/Registrar and Share Transfer Agent ("RTA") by 31.08.2024 for claiming the unpaid dividend so that their shares are not transferred to the IEPF. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by the said date, the Company shall with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF by the due date as per the procedure set out in the Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules.

Shareholders may note that both the unclaimed/unpaid dividends and corresponding shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed in the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the IEPF as per the Rules and upon such issue, the original share certificate(s) which stand registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as sufficient information and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to the IEPF pursuant to the Rules.

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's RTA, Link Infra India Private Limited at Unit: Allcargo Gati Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Maharashtra, Tel: +91 22 4918 6270, email id: [nt.helpdesk@linkinfra.com](mailto:nt.helpdesk@linkinfra.com).

Lastly, Members are advised to register their e-mail id and ECS mandates with the RTA/Depository Participants and also to consider converting their physical holding to dematerialized form to eliminate risks associated with physical shares and for ease of holding. Members can write to the Company's RTA in this regard.

For Allcargo Gati Limited (Formerly known as "Gati Limited") Sd/-

T. S. Maharani  
Company Secretary and Compliance Officer  
M. No.: F8069

Place: Mumbai  
Date: 23.05.2024

PLANS IPO IN 3-5 YEARS

**JSW Paints earmarks ₹900-cr capex for next two years**

**AJESH KURUP**  
Mumbai, May 23

**JSW PAINTS HAS** earmarked capex of about ₹900 crore for the next two years, even as it is readying for an initial public offering (IPO) in the next 3-5 years.

The company, which has posted its first full year of operating profits in FY24 after five years of launch, expects to be net profit positive in FY25.

"So far, we have invested about ₹800-900 crore in the last five years, and we are looking to invest a similar amount in the next couple of years. The capex would be to increase our capacity by about 50% at our existing locations," JSW Paints joint managing director and CEO AS Sundaresan told FE.

JSW Paints has two plants

**AS SUNDARESAN**  
JOINT MD & CEO, JSW PAINTS

WE HOPE TO BE PAT-POSITIVE IN FY25, AND ARE AIMING TO ACHIEVE ₹5,000 CR IN REVENUES IN FY26

CAPEX WOULD BE TO INCREASE CAPACITY BY ABOUT 50% AT EXISTING LOCATIONS



— one making decorative in Vijayanagar, Karnataka, and an industrial coatings plant in Vasind, Maharashtra — with a total manufacturing capacity of 170,000 kilolitres.

The firm is also setting up another facility in Madhya Pradesh, which would be operational in three years.

The company will also look at an IPO soon.

"The normal course is to build up certain size and scale, like all JSW Group companies, and then go for an IPO. So, JSW Paints would also go for an IPO, but we have not put a specific timeline for it. I think it should happen over the next 3-5

years," he added.

The firm's gross revenues crossed ₹2,000 crore, while it has recorded operating profits for FY24. "We hope to be PAT positive in FY25, and we are aiming to achieve ₹5,000 crore in revenues in FY26," Sundaresan added.

The firm will also continue to launch new products.

"We are looking at revenue of about 10-20% getting added every year from new products. That was how it has been over the last few years, and we will continue that this year also," he said, the company's 'any colour one price' initiative would continue.

JSW Steel had earlier invested ₹750 crore in JSW Paints, following which the company holds a 12.84% stake in the paint company.

**FY25 begins with marginal growth in refining volumes**



**ARUNIMA BHARADWAJ**  
New Delhi, May 23

**INDIAN REFINERS PROCESSED** 21.6 million tonnes of crude oil in April, registering only a marginal 1% increase from the corresponding period of last fiscal, data from the Petroleum Planning and Analysis Cell showed. The processed volumes, however, came on a par with the government's target of 21.2 million tonnes.

Of the total volumes, government-owned oil public sector undertakings and joint ventures processed 14.5 million tonnes last month, while private refiners processed 7.1 million tonnes of the total crude oil. The country's downstream companies processed 2.2 million tonnes of indigenous crude oil of the 2.4 million tonnes of crude oil produced last month. Total imported crude oil processed came to be at 19.4 million tonnes by all the Indian refineries.

The International Energy Agency expects Indian refining capacity to expand by 1 million barrels a day from the currently assessed 5.8 million barrels a day by 2030. The agency sees the majority of growth to be driven by the public sector undertakings as they prepare for continued rising domestic demand and an increased share of petrochemical production. State-owned oil marketing companies are already planning to increase their respective refining capacities to meet the growing demand. Indian Oil (IOCL), operating and holding approximately

28% of total refinery capacity as of 2023, is planning to expand and enhance its existing capacity by 327,000 barrels per day by 2030. Bharat Petroleum (BPCL) also sees all three of its refineries to add capacity, totalling 134,000 barrels per day, as per IEA.

The country has expanded refining capacity over the years to 5.8 mbd in 2023 from 3.1 mbd in 2006, becoming the fourth largest refiner globally, according to data by IEA. Now, India intends to increase its refining capacity further to 450 million tonnes per annum from current 254 MMTPA by 2030.

India is the third-largest consumer of crude oil and imports almost 88% of its oil requirement. In 2023, the country was the world's second-largest crude oil net importer as it imported 4.6 mbd of oil to meet rising demand and refinery intake, IEA said. In April, India imported 4.86 million barrels per day of crude oil, data from Kpler showed.

According to the agency, increasing refining processing is likely to lift crude imports further to 5.8 million barrels per day with major implications for India's security of supply.

"The flip side to increased crude processing is that India will become more reliant on crude imports and hence increased attention is needed on its security of supply and how the government and industry can best prepare for any possible disruptions," it said in its Indian oil market outlook.

**Telcos' user addition highest in 12 quarters; revenue rises 2% q-o-q**

**BUREAU**  
New Delhi, May 23

**TELECOM OPERATORS NET** added 15 million subscribers in the January-March quarter, marking the highest addition in 12 quarters. Analysts attributed this growth to lower churn across all operators, which offset a slight moderation in gross subscriber addition.

Even as Vodafone Idea lost 2.6 million subscribers, Airtel and Jio net added 7 million and 11 million subscribers, respectively, during the January-March quarter.

At the end of the quarter, Jio had 481.8 million total subscribers, Airtel had 352.3 million subscribers, and Vodafone Idea had 212.6 million subscribers.

"Both Bharti and VIL saw a 0.5-0.7% sequential average revenue per user (Arpu) growth, despite one less day in Q4, driven by an improving subscriber mix, while Jio's Arpu was flat quarter-on-quarter (q-o-q), impacted by unlimited 5G data and rising traction in the feature-phone

**TELECOM TALES**

■ Vodafone Idea lost 2.6 million subscribers

■ The Arpu was ₹181.7 for Jio, ₹209 for Airtel & ₹146 for VI

■ Mobile revenues continued to rise for the 18th straight quarter

■ Airtel added 7 million subscribers, while Jio added 11 million



segment," said brokerage house Jefferies in a note.

The Arpu was ₹181.7 for Jio, ₹209 for Airtel, and ₹146 for Vodafone Idea.

During the quarter, revenue growth for the top three operators moderated slightly to 2% sequentially and 10% y-o-y to ₹58,600 crore. This growth was led by quarterly 4G/5G subscriber additions and an improved subscriber mix.

India's mobile revenues continued to rise for the 18th straight quarter, reaching peak levels of \$30 billion (over ₹2.4 trillion annualised), said Jefferies.

Among operators, Reliance Jio's revenue from operations rose 2.3% q-o-q to ₹25,959 crore on a stand-alone basis. Airtel's India revenue was up 2.5% sequentially to ₹28,513 crore.

Vodafone Idea's revenue from operations fell 0.6% q-o-q to ₹10,607 crore. According to analysts, Bharti Airtel and Jio each gained an estimated 30 basis points market share, while Vodafone Idea lost 55 basis points market share.

operations fell 0.6% q-o-q to ₹10,607 crore.

According to analysts, Bharti Airtel and Jio each gained an estimated 30 basis points market share, while Vodafone Idea lost 55 basis points market share.

"Vodafone Idea's capex has been hit due to liquidity concerns but should pick up post the recent ₹18,000 crore equity raising and ₹2,000 crore from Birla group," said brokerage house CLSA.

"We remain positive on Jio, but Bharti remains our pick with leading Arpu and growth," CLSA added.

According to analysts, revenue growth for the sector during the quarter, even without a tariff hike, was surprising, although further improvements will likely require a tariff hike. Experts anticipate market share to continue shifting towards Airtel and Jio in FY25.

According to Jefferies, unlimited 5G plans are likely to limit Arpu growth, but a focus on 5G monetisation could pick up in the second half of the current year.

**AMRUTANJAN HEALTH CARE LIMITED**

REGD. OFFICE: New No.103 (Old No.42-45), Luz Church Road, Mylapore, Chennai-600 004  
email id: investors@amrutanjan.com | website: www.amrutanjan.com | CIN No: L24231TN1936PLC000017

**EXTRACT FROM THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH 2024**



(Rs. In lakhs other than EPS)

Particulars	Quarter ended			Year ended	
	31-Mar-24 (Audited - refer note 3)	31-Dec-23 (Unaudited)	31-Mar-23 (Audited - refer note 3)	31-Mar-24 (Audited)	31-Mar-23 (Audited)
Total Income from Operations	12,706.22	11,699.37	10,031.69	42,123.05	37,963.60
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	1,960.45	2,370.64	1,647.10	6,194.80	5,364.54
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,960.45	2,370.64	1,647.10	6,194.60	5,364.54
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1,365.90	1,744.95	1,269.52	4,497.26	3,983.49
Total Comprehensive Income for the period [(comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other comprehensive Income (after tax)]	1,382.78	1,726.05	1,266.44	4,512.31	3,861.58
Equity Share Capital	289.11	289.11	292.31	289.11	292.31
Reserves (excluding Revaluation Reserve)	28,559.72 (As on 31-03-2024)	28,784.88 (As on 31-03-2023)	28,784.88 (As on 31-03-2023)	28,559.72 (As on 31-03-2024)	28,784.88 (As on 31-03-2023)
Earnings Per Share (Rs. 1/- each)					
Basic	4.72	6.05	4.35	15.50	13.65
Diluted	4.72 (not annualised)	6.04 (not annualised)	4.34 (not annualised)	15.50 (annualised)	13.63 (annualised)

**Note:**

- The above is an extract of the detailed format of Quarter and year ended audited financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and year ended audited financial Results are available on the Stock Exchange websites [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the Company's website [www.amrutanjan.com](http://www.amrutanjan.com).
- The above financial results for the quarter and year ended March 2024 in respect of Amrutanjan Health Care Limited (the Company) have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 23 May 2024. The statutory auditors have audited the above results and issued an unmodified opinion.
- The figures for the quarters ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial years and published unaudited year to date figures upto the end of the third quarter of the relevant financial year, which were subjected to limited review.

Place : Chennai  
Date : 23<sup>rd</sup> May 2024

For Amrutanjan Health Care Limited  
-s/d  
S. Sambhu Prasad  
Chairman & Managing Director

**Unsold homes in Delhi-NCR drop 57% in last six years, says report**

**PRESS TRUST OF INDIA**  
New Delhi, May 23

**THE UNSOLD HOUSING** stock in Delhi-NCR has declined 57% in the last six years to 86,420 units at the end of March quarter this year, according to Anarock.

Real estate consultant Anarock said in its latest report that NCR's unsold stock declined from 2,00,476 units at the end of the March 2018 quarter to 86,420 units as of March 31.

In the same period, the main southern cities (Bengaluru, Hyderabad and Chennai) saw their unsold stock decline from 196,000 units in Q1 2018 to over 176,000 units in Q1 2024.

Santhosh Kumar, vice chairman of Anarock, said, "What really worked for the NCR market was developers' determination to keep new supply addition under control."

Quoting Anarock's data, he said the NCR witnessed a total new supply of about 181,000 units between Q1 2018 to Q1 2024. In contrast, southern and western markets witnessed significantly higher new supply additions of about 607,000 units and 842,000 units, respectively.

As per the data, the unsold housing stocks in Gurugram fell to 33,326 units from 53,136 units.

Noida saw a decline of 71% to 7,451 units from 25,669 units.

In Greater Noida, the unsold inventories fell 70 per cent to 18,668 units against 61,628 units.

Ghaziabad too saw a 70% decline in unsold stocks to 11,011 units from 37,005 units.

In Faridabad, Delhi, and Bhiwadi combined, the unsold inventories dipped 31% to 15,964 units as of March 31, from 23,038 units at the end of March 2018.

Commenting on the data, Mohit Jain, managing director of Krisumi Corporation, said the significant reduction in unsold inventory, particularly in Delhi-NCR, indicates strong demand in recent years.

"The high demand for housing is driven by those seeking a modern, luxurious, and integrated lifestyle," Jain said.

Gaurs group CMD Manoj Gaur attributed the fall to high demand for residential properties, especially after the pandemic.

"At present, the supply and demand gap is at healthy levels," he said.

# रिझर्व बँक ऑफ इंडियाने अवघ्या ४ महिन्यात केली २४ टन सोन्याची खरेदी

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : सोनं हा सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. सोनं खरेदी करण्याची जवळपास सर्वांचीच इच्छा असते. काहीजण दिखाव्यासाठी सोनं खरेदी करतात, तर काहीजण गुंतवणूकीसाठी. हा एक असा धातू आहे, जो आर्थिक अडचणीच्या काळात खूप मदतीला येतो. विशेष म्हणजे फक्त सामान्य लोकच नाही, तर विविध देशही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात. जगात जेव्हा-जेव्हा भूराजकीय तणाव वाढून शेअर बाजार कोसळतो, हो सोनं मदतीला येते. अशाच भू राजकीय अस्थिरतेपासून वाचण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेदेखील मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहे. RBI ने जानेवारी ते एप्रिल, या ४ महिन्यांत तब्बल २४ टन सोन्याची खरेदी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, RBI



ने २०२३ मध्ये संपूर्ण वर्षात जेवढे सोनं खरेदी केले, त्याच्या जवळपास दीडपट सोन्याची या चार महिन्यात खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी आरबीआयने १६ टन सोन्याची खरेदी केली होती. RBI चा तज्ज्ञ आकडेवारीनुसार, २६ एप्रिल २०२४ पर्यंत RBI च्या परकीय चलनाच्या साठ्याचा एक भाग म्हणून ८२७.६९ टन सोन्याचा साठा आहे, जो डिसेंबरच्या अखेरीस ८०३.६ टन होता.

विशेष म्हणजे, चीनंतर भारत हा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे. देशात दरवर्षी लोक मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करतात. मात्र, आरबीआयने सोन्याचा साठा वाढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. रिझर्व बँक ऑफ इंडिया आपल्या आर्थिक स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या उद्देशाने सोनं खरेदी करते. जागृतातील व्यवसाय अमेरिकन डॉलरमध्ये केले जातात. अशा परिस्थितीत डॉलर कमकुवत झाल्यास आरबीआयकडे असलेले डॉलर

मूळची कमी होते. पण सोन्याच्या किमती डॉलरच्या तुलनेत स्वतंत्र असतात, त्यामुळे सोन्यात केलेली गुंतवणूक ही आरबीआयसाठी 'सुरक्षित गुंतवणूक' आहे. याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता कायम आहे. जगातील अनेक देशांमध्ये महागाई आणि मंदी आणि काही देशांमधील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, त्यामुळे आरबीआय त्याच्या खरेदीवर भर देत आहे.

## शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स १२०० तर निफ्टीमध्ये ३७० अंकांची विक्रमी वाढ

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी गुरुवारचा दिवस (दि.२३) अतिशय चांगला उरला. BSE सेन्सेक्स ११९७ ते वाढून ७५४१८ अंकावर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३७० अंकांच्या वाढीसह २२९६८ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या बंपर वाढीमुळे शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारातील या ऐतिहासिक तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे एकूण बाजार मूल्य ४२०.०९ लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात ४५५.९४ लाख कोटी रुपयांवर होते. सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.१५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग शेअर्समधील खरेदी. सरकारी आणि खासगी बँकांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टी बँक निर्देशांक १८६ अंकांच्या किंवा २.०६ टक्क्यांच्या वाढीसह ४८,७६८ अंकांवर बंद झाला. निफ्टी आदिमधे ५२५ अंकांची तर निफ्टी आयटीमध्ये ४२९ अंकांची उस्ळी दिसून आली. सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स वाढीसह अन् ३ टोटाच्यासह बंद झाले. महिंद्रा ग्रँड महिंद्रा ग्राउन्डने सेन्सेक्स-निफ्टीला विक्रमी पातळी शोधण्यास योगदान दिले. हे शेअर्स ३.५१ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. याशिवाय एलॲंडटी ३.३८ टक्के, अँक्सिस बँक ३.३० टक्के, मारुती सुझुकी २.८२ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट २.७५ टक्के, इंडसईड बँक २.९९ टक्के,

एचडीएफसी बँक २.२२ टक्के, भारती एअरटेल २.०४ टक्के वाढीसह बंद झाले.

### जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, एकराईड नामीन को ऑर्गि.मि.नि.चा संकेत नमूद श्री. शिवनेर विल्वर यादव अन्मू नांवाचा वय संस्थेच्या इमारतीत फ्लॅट नं. ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३, ७४४, ७४५, ७४६, ७४७, ७४८, ७४९, ७५०, ७५१, ७५२, ७५३, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७५९, ७६०, ७६१, ७६२, ७६३, ७६४, ७६५, ७६६, ७६७, ७६८, ७६९, ७७०, ७७१, ७७२, ७७३, ७७४, ७७५, ७७६, ७७७, ७७८, ७७९, ७८०, ७८१, ७८२, ७८३, ७८४, ७८५, ७८६, ७८७, ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९३, ७९४, ७९५, ७९६, ७९७, ७९८, ७९९, ८००, ८०१, ८०२, ८०३, ८०४, ८०५, ८०६, ८०७, ८०८, ८०९, ८१०, ८११, ८१२, ८१३, ८१४, ८१५, ८१६, ८१७, ८१८, ८१९, ८२०, ८२१, ८२२, ८२३, ८२४, ८२५, ८२६, ८२७, ८२८, ८२९, ८३०, ८३१, ८३२, ८३३, ८३४, ८३५, ८३६, ८३७, ८३८, ८३९, ८४०, ८४१, ८४२, ८४३, ८४४, ८४५, ८४६, ८४७, ८४८, ८४९, ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५, ८५६, ८५७, ८५८, ८५९, ८६०, ८६१, ८६२, ८६३, ८६४, ८६५, ८६६, ८६७, ८६८, ८६९, ८७०, ८७१, ८७२, ८७३, ८७४, ८७५, ८७६, ८७७, ८७८, ८७९, ८८०, ८८१, ८८२, ८८३, ८८४, ८८५, ८८६, ८८७, ८८८, ८८९, ८९०, ८९१, ८९२, ८९३, ८९४, ८९५, ८९६, ८९७, ८९८, ८९९, ९००, ९०१, ९०२, ९०३, ९०४, ९०५, ९०६, ९०७, ९०८, ९०९, ९१०, ९११, ९१२, ९१३, ९१४, ९१५, ९१६, ९१७, ९१८, ९१९, ९२०, ९२१, ९२२, ९२३, ९२४, ९२५, ९२६, ९२७, ९२८, ९२९, ९३०, ९३१, ९३२, ९३३, ९३४, ९३५, ९३६, ९३७, ९३८, ९३९, ९४०, ९४१, ९४२, ९४३, ९४४, ९४५, ९४६, ९४७, ९४८, ९४९, ९५०, ९५१, ९५२, ९५३, ९५४, ९५५, ९५६, ९५७, ९५८, ९५९, ९६०, ९६१, ९६२, ९६३, ९६४, ९६५, ९६६, ९६७, ९६८, ९६९, ९७०, ९७१, ९७२, ९७३, ९७४, ९७५, ९७६, ९७७, ९७८, ९७९, ९८०, ९८१, ९८२, ९८३, ९८४, ९८५, ९८६, ९८७, ९८८, ९८९, ९९०, ९९१, ९९२, ९९३, ९९४, ९९५, ९९६, ९९७, ९९८, ९९९, १०००, १००१, १००२, १००३, १००४, १००५, १००६, १००७, १००८, १००९, १०१०, १०११, १०१२, १०१३, १०१४, १०१५, १०१६, १०१७, १०१८, १०१९, १०२०, १०२१, १०२२, १०२३, १०२४, १०२५, १०२६, १०२७, १०२८, १०२९, १०३०, १०३१, १०३२, १०३३, १०३४, १०३५, १०३६, १०३७, १०३८, १०३९, १०४०, १०४१, १०४२, १०४३, १०४४, १०४५, १०४६, १०४७, १०४८, १०४९, १०५०, १०५१, १०५२, १०५३, १०५४, १०५५, १०५६, १०५७, १०५८, १०५९, १०६०, १०६१, १०६२, १०६३, १०६४, १०६५, १०६६, १०६७, १०६८, १०६९, १०७०, १०७१, १०७२, १०७३, १०७४, १०७५, १०७६, १०७७, १०७८, १०७९, १०८०, १०८१, १०८२, १०८३, १०८४, १०८५, १०८६, १०८७, १०८८, १०८९, १०९०, १०९१, १०९२, १०९३, १०९४, १०९५, १०९६, १०९७, १०९८, १०९९, ११००, ११०१, ११०२, ११०३, ११०४, ११०५, ११०६, ११०७, ११०८, ११०९, १११०, ११११, १११२, १११३, १११४, १११५, १११६, १११७, १११८, १११९, ११२०, ११२१, ११२२, ११२३, ११२४, ११२५, ११२६, ११२७, ११२८, ११२९, ११३०, ११३१, ११३२, ११३३, ११३४, ११३५, ११३६, ११३७, ११३८, ११३९, ११४०, ११४१, ११४२, ११४३, ११४४, ११४५, ११४६, ११४७, ११४८, ११४९, ११५०, ११५१, ११५२, ११५३, ११५४, ११५५, ११५६, ११५७, ११५८, ११५९, ११६०, ११६१, ११६२, ११६३, ११६४, ११६५, ११६६, ११६७, ११६८, ११६९, ११७०, ११७१, ११७२, ११७३, ११७४, ११७५, ११७६, ११७७, ११७८, ११७९, ११८०, ११८१, ११८२, ११८३, ११८४, ११८५, ११८६, ११८७, ११८८, ११८९, ११९०, ११९१, ११९२, ११९३, ११९४, ११९५, ११९६, ११९७, ११९८, ११९९, १२००, १२०१, १२०२, १२०३, १२०४, १२०५, १२०६, १२०७, १२०८, १२०९, १२१०, १२११, १२१२, १२१३, १२१४, १२१५, १२१६, १२१७, १२१८, १२१९, १२२०, १२२१, १२२२, १२२३, १२२४, १२२५, १२२६, १२२७, १२२८, १२२९, १२३०, १२३१, १२३२, १२३३, १२३४, १२३५, १२३६, १२३७, १२३८, १२३९, १२४०, १२४१, १२४२, १२४३, १२४४, १२४५, १२४६, १२४७, १२४८, १२४९, १२५०, १२५१, १२५२, १२५३, १२५४, १२५५, १२५६, १२५७, १२५८, १२५९, १२६०, १२६१, १२६२, १२६३, १२६४, १२६५, १२६६, १२६७, १२६८, १२६९, १२७०, १२७१, १२७२, १२७३, १२७४, १२७५, १२७६, १२७७, १२७८, १२७९, १२८०, १२८१, १२८२, १२८३, १२८४, १२८५, १२८६, १२८७, १२८८, १२८९, १२९०, १२९१, १२९२, १२९३, १२९४, १२९५, १२९६, १२९७, १२९८, १२९९, १३००, १३०१, १३०२, १३०३, १३०४, १३०५, १३०६, १३०७, १३०८, १३०९, १३१०, १३११, १३१२, १३१३, १३१४, १३१५, १३१६, १३१७, १३१८, १३१९, १३२०, १३२१, १३२२, १३२३, १३२४, १३२५, १३२६, १३२७, १३२८, १३२९, १३३०, १३३१, १३३२, १३३३, १३३४, १३३५, १३३६, १३३७, १३३८, १३३९, १३४०, १३४१, १३४२, १३४३, १३४४, १३४५, १३४६, १३४७, १३४८, १३४९, १३५०, १३५१, १३५२, १३५३, १३५४, १३५५, १३५६, १३५७, १३५८, १३५९, १३६०, १३६१, १३६२, १३६३, १३६४, १३६५, १३६६, १३६७, १३६८, १३६९, १३७०, १३७१, १३७२, १३७३, १३७४, १३७५, १३७६, १३७७, १३७८, १३७९, १३८०, १३८१, १३८२, १३८३, १३८४, १३८५, १३८६, १३८७, १३८८, १३८९, १३९०, १३९१, १३९२, १३९३, १३९४, १३९५, १३९६, १३९७, १३९८, १३९९, १४००, १४०१, १४०२, १४०३, १४०४, १४०५, १४०६, १४०७, १४०८, १४०९, १४१०, १४११, १४१२, १४१३, १४१४, १४१५, १४१६, १४१७, १४१८, १४१९, १४२०, १४२१, १४२२, १४२३, १४२४, १४२५, १४२६, १४२७, १४२८, १४२९, १४३०, १४३१, १४३२, १४३३, १४३४, १४३५, १४३६, १४३७, १४३८, १४३९, १४४०, १४४१, १४४२, १४४३, १४४४, १४४५, १४